

ग्रंथोत्सव ही योजना उच्च व तंत्र शिक्षण  
विभागाकडे हस्तांतरित करण्याबाबत.

**महाराष्ट्र शासन**  
**मराठी भाषा विभाग**  
**शासन निर्णय क्रमांक: रासांधो-२०१६/प्र.क्र.४२/२०१६/भाषा-३,**  
मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरु चौक,  
**मंत्रालय, मुंबई - ४०० ०३२.**  
तारीख: १६ जुलै, २०१६

**वाचा -**

- १) राज्य सांस्कृतिक धोरण - २०१०,
- २) मराठी भाषा विभाग, शासन निर्णय क्र.रासांधो-१०१५/प्र.क्र.६३/२०१५/भाषा-३,  
दिनांक २४ नोव्हेंबर, २०१५.

**प्रस्तावना -**

महाराष्ट्र राज्य सांस्कृतिक धोरण - २०१० मध्ये नमूद केल्यानुसार मराठी भाषा विभागाच्या अधिपत्याखालील महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळामार्फत ग्रंथोत्सव हा उपक्रम रागविण्यात येतो. तथापि, ग्रंथोत्सव ही योजना ग्रंथालय संचालनालयाच्या उद्दिष्टाचा एक भाग असल्याने तसेच सदर योजना राबविण्यासाठी ग्रंथालय संचालनालयाकडे पायाभूत सुविधा उपलब्ध असल्याने सदर योजना ग्रंथालय संचालनालयाकडून राबविणे अधिक संयुक्तिक आहे. या बाबींचा विचार करता, सदर योजना उच्च व तंत्र शिक्षण विभागाकडे वर्ग करण्याचा प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन होता.

**शासन निर्णय -**

या शासन निर्णयान्वये ग्रंथोत्सव हा उपक्रम मंजूर अनुदानासह मराठी भाषा विभागाच्या अधिपत्याखालील महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाकडून उच्च व तंत्र शिक्षण विभागाच्या अधिपत्याखालील ग्रंथालय संचालनालयाकडे वर्ग करण्यास मान्यता देण्यात येत आहे.

२. सचिव, महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ यांनी ग्रंथोत्सव संदर्भातील सर्व कागदपत्र या उपक्रमासाठी मंजूर अनुदानासह संचालक, ग्रंथालय संचालनालय यांच्याकडे हस्तांतरित करण्याची कार्यवाही करावी.

३. हे आदेश उच्च व तंत्र शिक्षण विभागाच्या अनौपचारिक संदर्भ क्र.निरंक/सा.शि-५, दि. ०५.१२.२०१५ अन्वये प्राप्त झालेल्या सहमतीस अनुसरून निर्गमित करण्यात येत आहेत.

४. हे आदेश सदर शासन निर्णय निर्गमित झाल्याच्या दिनांकापासून लागू होतील.

५. सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या [www.maharashtra.gov.in](http://www.maharashtra.gov.in) या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेतांक २०१६०७१६१८१४२८४०३३ असा आहे. हा आदेश डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने.

(अपर्णा अ. गावडे)

उप सचिव, महाराष्ट्र शासन

प्रत,

१. महालेखापाल, महाराष्ट्र-१ (लेखापरीक्षा / लेखा व अनुज्ञेयता), मुंबई,
२. महालेखापाल, महाराष्ट्र-२ (लेखापरीक्षा / लेखा व अनुज्ञेयता), नागपूर,
३. अधिदान व लेखा अधिकारी, मुंबई,
४. निवासी लेखा परीक्षा अधिकारी, मुंबई,
५. मा.मंत्री (मराठी भाषा) यांचे विशेष कार्यकारी अधिकारी, मंत्रालय, मुंबई,
६. मा.मंत्री (उच्च व तंत्र शिक्षण) यांचे विशेष कार्यकारी अधिकारी, मंत्रालय, मुंबई,
७. प्रधान सचिव, मराठी भाषा विभाग यांचे स्वीय सहायक, मंत्रालय, मुंबई,
८. प्रधान सचिव, उच्च व तंत्रशिक्षण विभाग यांचे स्वीय सहायक, मंत्रालय, मुंबई,
९. संचालक, ग्रंथालय संचालनालय, मुंबई,
१०. संचालक, राज्य मराठी विकास संस्था, मुंबई,
११. संचालक, भाषा संचालनालय, मुंबई,
१२. सचिव, महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळ, मुंबई,
१३. सचिव, महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ, मुंबई,
१४. सर्व जिल्हा ग्रंथालय अधिकारी (ग्रंथालय संचालनालया मार्फत),
१५. अवर सचिव / व्यय-४, वित्त विभाग, मंत्रालय, मुंबई,
१६. अवर सचिव / १४४३, नियोजन विभाग, मंत्रालय, मुंबई,
१७. सर्व अवर सचिव, मराठी भाषा विभाग, मंत्रालय, मुंबई,
१८. भाषा-३ (निवडनस्ती).